

रिडेव्हलेपमंट
बरी होती माजातली
ती च्युत्यागीरी
दम नव्हता कोणाच्या गांडीत
करायची मारामारी

लांबून दिसणारी
ती पिग्गी ब्याक
जणू अवलंबून
त्या समोरच्या टॉवरवर

पन्नासच्या स्काय स्क्रयापर चे
ते आरसेय
प्रतिबिंब दाखवतात
तुमच्या येडझव्यापणाचे

वीस माळ्याच्या
झोपडपट्टीत राहतोय
असेही हा अभिमानाने
बोलायला कमी करणार नाय

वामनाचा पाय
ठेवला डोक्यावर तुह्या
तरी गांडीतून
काढेल स्पिरीट कसलेबी

तुझ्याच फुकटच्या
पाण्यावर जगणारे
ते बांडगुळ
कधी कळणार बे

गणपतीच्या स्टेजसाठी

खो-खो कबड्डीचे मैदान
तु विकलेस कवडीमोलात
आता तू 'इको टाइम्स' वाचतोना

भावाला लुटायची
प्रथा नव्हती
शिकवली तुझ्या बापाने
याचे शिक्षण कुठलेय

बहीणीला पण तू
आता जीन्स घालून
व्ह्याक्यूम क्लीनर हातात दीला
ती पण त्यात खूशय

बाप आता तुझा
सिक्युरीटी आहे तिथे
कम्पॉड मध्ये गेलेले
कवटी बॉल द्यायला पण नखरे

मेंटेनन्स फ्री
कोण
तुझा तीनशे स्के.फु.
की बायको

आईला मोकळे ठेवून
केले नाय उपकार
पण चाळीतून तिला
उभ्या झोपडपट्टीत

कधी पोरांचा
इचार केला व्हय
किंग जॉर्ज आता म्युनिसिपाल्टी
डॉन बॉस्कोत घालशील त्यांना

आजोबा तुझा
एकीकरण लढ्यात
समष्टी शिकवली होती
आता पावती शिकवतात हे षंड

केईम आता फुल
ग्लोबल सेवन स्टार
तुझ्या गॉडफादरला पण
तिथल्या जनरल मध्ये पडायचे

मित्रांच्या गांडीवर तू
चित्र काढलेयस
मांडवली करुन
त्याचीच गेम वाजवली

मला राग
तुझ्या वांझोट्या डोक्याचा
एकट्या साठी शंभर
जणांची फुलटू

मयताला तूझ्या पटेल
येणार का?
का आत्ताच दिलाय
खर्चा पानी

ब्यांशीला एकदम जळालेय
फुटला नाय तवा
फोडून काढतायेत
आता एकेकाला

तु काय झाड कापले व्हय
पण पाने पिवळी केलीत

झाडाला युरीया टाकायला यील कोणीबी

दुख एका पीढीच्या वाजवण्याचे
